



The Manager (Listing) **BSE** Limited Phiroze Jeejeebhov Towers Dalal Street, Fort Mumbai 400001

Dear Sir/Madam,

Scrip No.539680

Subject: Newspapers publication of Notice of 34th Annual General Meeting

Pursuant to Regulation 47 read with Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, we are enclosing herewith a copy of Notice in connection with the 34th Annual General Meeting published in the newspapers viz. Financial Express (English) and Pratahkal (Marathi) newspaper on August 23, 2023.

This is for your information and records.

Thanking You,

Yours faithfully,

For Ganga Pharmaceuticals Limited

SHARMA

BHARAT B Date: 2023.08.23

Bharat Sharma Managing Director DIN: 00077026

Email id: bharat.sharma@gangapharma.in

CIN No.: L99999MH1989PLC053392 GST No.: 27AABCG3922H1ZS

Bid Increment

Value (in Rs.)

FINANCIAL EXPRESS

(Rs)

GANGA PHARMACEUTICALS LIMITED CIN: L99999MH1989PLC053392

Gangatat, Dhanvantri Marg, Gopcharpada, Virar (E), , Palghar , Maharashtra, 401305 Tel: 0250-6098333; Fax: 0250-2528602; Email: ayurvedganga@gmail.com Web: www.ayurvedganga.com

NOTICE OF 34" ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 34th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Saturday, September 16, 2023 at Registered Office of the Company at Gangatat. Dhanvantri Marg, Gopcharpada, Virar (E), Palghar - 401305 at 12:30 p.m.to transact the businesses as mentioned in the Notice convening the said AGM.

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, the Company is pleased to offer Remote e-voting facility which will enable the Members to cast their votes electronically on all the resolutions set out in the Notice. The Members are provided with the facility to cast their vote electronically, through the e-voting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) on all resolutions set forth in the Notice, from a place other than the venue of the Meeting (Remote e-voting).

A person, whose name appears in the Register of Members/Beneficial owners as on the cut-off date i.e., Saturday, September 09, 2023, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the Meeting. For Remote e-voting instructions. Members are requested to go through the instructions given in the Notice of the AGM. Any person, who becomes Member of the Company after dispatch of the Notice of the Meeting but before the cut-off date, may obtain the User ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. The detailed procedure for obtaining user id and password is also provided in the Notice of the AGM available on Company's website and at www.ayurvedaganga.com. The Members who have cast their vote by remote evoting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again at the AGM. Members are informed that (a) the Company has completed the dispatch of the Notice of the AGM and Annual Report by August 22, 2023 through permitted modes. (b) Remote e-voting shall commence at 9.00 a.m. on Wednesday, September 13, 2023 and ends on Friday, September 15, 2023 (5.00 p.m.) (c) Remote e-Voting shall not be allowed after 5.00 p.m. and the Remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. (d) the Notice of the AGM and the Annual Report have been displayed on the Company's website www.ayurvedaganga.com (e) in case of any queries/grievances connected with e-Voting, Members may refer "Frequently Asked Questions (FAQs) for shareholders" and "e-Voting User manual for shareholders" available at the Download section of helpdesk.evoting@cdslindia.com

The results declared along with the Scrutinizer's report shall be placed on the Company's website www.ayurvedaganga.com., within two working days from the conclusion of the AGM and the results shall also be communicated to Stock Exchange.

Notice is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, and other applicable provisions, if any that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from, Sunday September 10, 2023 to Saturday September 2023 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company

By Order of the Board of Directors of Ganga Pharmaceuticals Limited **Bharat Sharma** Place: Virar **Managing Director** Dated; August 22, 2023 DIN: 00077026

AMBIT FINVEST PRIVATE LIMITED Corporate Off: Kanakia Wall Street, 5th floor: A 506-510, Andheri-Kurla Road, Andheri East, Mumbai-400090

DEMAND NOTICE Under The Provisions of The Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("The Act") and The Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("The Rules")

Amount

16.08.2023

Rs.

The undersigned being the authorized officer of Ambit Finvest Private Limited under the Act and n exercise of powers conferred under Section 13 (12) of the Act read with the Rule 3, issued Demand Notice(s) under Section 13(2) of the Act, calling upon the following borrower(s) to repay the amount mentioned in the respective notice(s) within 60 days from the date of receipt of the said notice. The undersigned reasonably believes that borrower(s) is/are avoiding the service of the demand notice(s), therefore the service of notice is being effected by affixation and publication as per Rules. The contents of demand notice(s) are extracted herein below: Name of the Borrower(s) Demand Notice Date | Description Of Immovable Property / Properties Mortgages

| 1.ORANGE PEST - | |
|-------------------|---|
| CONTROL | |
| 2. LATA HARIBHAU | |
| CHAVAN | |
| 3. HEMANT | 1 |
| HARIBHAU CHAVAN | E |
| 4. SUNITA HEMANT | |
| CHAVAN | |
| Lan Nos. | 1 |
| MUM000000020294 | |
| 1.SHREE SAI SUPAR | |

28,60,243.16/- STATION ROAD, ULHASNAGAR, TALUKA: (Rupees Twenty ULHASNAGAR, DISTRICT : THANE, Eight Lakhs Sixty MAHARASHTRA – 421004. BOUNDARY OF Thousand Two **Hundred Forty** hree And Sixteen BARRACK NO. 11 WEST : BARRACK NO. 8 aise Only) As On : 14.08.2023

MARKET 2. MANJU GENARAM CHOUDHARY 3. GENERAM SASRAM CHOUDHARY Lan Nos. KAL000000038201

Three Lakhs Five Hundred : 14.08.2023

16.08.2023 FLAT NO. 303, 3RD FLOOR, B WING, GAJANAN SMRUTI CHSL, OF SURAJ PARK 23.80.504.01/- NO. 2, CHSL AREA ADMEARUSING 777 (Rupees Twenty | SQ. FT., BEING AND BEARING SURVEY NO. 85/14, VILLAGE NANDIVALI TARTE Eighty Thousand PACHANAND, NEAR CNG MAHANAGAR GAS PUMP,-, TAL : KALYAN, DIST : THANE MAHARASHTRA P- 421 201, BOUNDARY Paise Only) As On OF THE SAID PROPERTY: NORTH: R.P. RESIDENCY SOUTH: DESAE PALADE ROAD EAST: C WING WEST: SURAJ PARK The borrower(s) are hereby advised to comply with the demand notice(s) and to pay the

BARRACK NO. 1272 - ROOM NO. 9 &

ROOM NO. 10, GROUND FLOOR, HARI OM

SADAN, OT SECTION, OFF ULHASNAGAR

THE SAID PROPERTY: NORTH: INTERNAL

ROAD SOUTH: INTERNAL ROAD EAST:

demand amount mentioned therein and hereinabove within 60 days from the date of this publication together with applicable interest, additional interest, bounce charges, cost and expenses till the date of realization of payment. The borrower(s) may note that AFPL is a secured creditor and the loan facility availed by the Borrower(s) is a secured debt against the immovable property/properties being the secured asset(s) mortgaged by the borrower(s). In the event borrower(s) are failed to discharge their liabilities in full within the stipulated time, AFPL shall be entitled to exercise all the rights under Section 13(4) of the Act to take possession of the secured asset(s) including but not limited to transfer the same by way of sale or by invoking any other remedy available under the Act and the Rules thereunder and realize payment. AFPL is also empowered to ATTACH AND/OR SEAL the secured asset(s) before enforcing the right to sale or transfer. Subsequent to the Sale of the secured asset(s), AFPL also has a right to initiate separate legal proceedings to recover the balance dues, in case the value of the mortgaged properties is insufficient to cover the dues payable to the AFPL This remedy is in addition and independent of all the other remedies available to AFPL under any other law. The attention of the borrower(s) is invited to Section 13(8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets and further to Section 13(13) of the Act, whereby the borrower(s) are restrained/prohibited from disposing of or dealing with the secured asset(s) or transferring by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business) any of the secured asset(s) without prior written consent of AFPL and non-compliance with the above is an offence punishable under Section 29 of the said Act. The copy of the demand notice is available with the undersigned and the borrower(s) may, if they so desire, can collect the same from the undersigned on any working day during normal office hours.

Date: 23.08.2023. Place: Thane

Sd/- Prashant Ohal, Authorised Officer Ambit Finvest Private Limited

TRANSWARRANTY FINANCE LIMITED

CIN: L65920MH1994PLC080220 Regd. Office: 403, Regent Chambers, Nariman Point, Mumbai -400021. Tel. No: 4001 0900 Fax. 4001 0999 E-mail: companysecretary@transwarranty.com

Website: www.transwarranty.com

NOTICE OF THE 29TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the Twenty Ninth Annual General Meeting ("AGM") of the Members of the Transwarranty Finance Limited ("the Company") will be held on Friday, 15th September, 2023 at 4.00 p.m. (IST) through Video Conference (VC)/Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice calling the AGM.

The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act 2013 and the Rules made thereunder (the Act); provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations) and the provisions of General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April 2020 and General Circular No. 11/2022 dated 28th December, 2022 and other applicable circulars Issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P, 2020/79 dated 12th May, 2020. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January 2023 issued by SEBI and other applicable circulars issued by SEBI (collectively referred to as "relevant

In compliance with the above mentioned provisions, the Company has completed the dispatch of the Annual Report for the Financial year ended March 31, 2023 along with the Notice convening the 29th AGM on Tuesday, 22nd August, 2023 through electronic mode to all those eligible shareholders whose email addresses are registered with the Company/Registrar and Share Transfer Agents or with their Depository Participants (DP), whose names appear in the Register of

The Notice of the 29th AGM and the Annual Report for the financial year 2022-23 will also be available on the Company's website i.e. www.transwarranty.com, on the websites of NSDL at www.evoting.nsdl.com and the website of the stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com, respectively.

In compliance with the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide its Members facility of remote evoting and e-voting during the AGM. As per SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 9th December, 2020 e-voting process will also be enabled for all individual demat account holders, by way of a single login credentials through their demat accounts/websites of Depository voting and e-voting at the AGM is provided in the Notice of 29th AGM.

The remote e-voting will commence on Tuesday, 12th September, 2023 (9.00 a.m. IST) and end on Thursday, 14th September, 2023 (5.00 p.m. IST). The remote e-voting module will be disabled by NSDL thereafter. Once the vote is cast by a Member, he/ she will not be allowed to change it subsequently

Members attending the AGM through VC / OAVM and who have not cast their vote on the resolutions forming part of the Notice through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting facility provided during the AGM. Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM can attend the AGM but will not be entitled to cast their vote again.

e-voting at the AGM is Saturday, 9th September, 2023.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Saturday, 9th September, 2023, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or ashok.sherugar@linkintime.co.in.

The procedure for remote e-voting and e-voting, at the AGM is provided in the notes to the Notice of the 29th AGM. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for

Place: Mumbai

Date: 22nd August, 2023

CLASSIFIEDS

OTHER

CLASSIFIEDS

CHANGE OF NAME

I Have Changed My

Name From Derrick

Pradeep Biswas To

Resident Of 3B/ 402

OSHIWARA HORIZON

Mumbai # 400102 As

Per Affidavit Dt 20/08/

2023 For All Purposes.

"IMPORTANT"

advertising copy, it is not possible to verify

its contents. The Indian Express Limited

cannot be held responsible for such

incurred as a result of transactions with

companies, associations or individuals

advertising in its newspapers or

Publications. We therefore recommend that

sending any monies or entering into any

agreements with advertisers or otherwise

acting on an advertisement in any manner

whatsoever. Registered letters are not

accepted in response to box number

0050225195-1

CHS LTD Oshiwara

Jogeshwari West

Derick Pradeep Biswas

their remote e-voting login credentials and selecting the EVEN for Company's AGM. The detailed procedure for attending the AGM through VC/ OAVM is explained in the Notice of the AGM. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM (being sent electronically) and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through

> By order of the Board of Directors For Transwarranty Finance Limited

SVARAJ TRADING AND AGENCIES LIMITED

CIN: L51100MH1980PLC022315 Registered Office: office No. 30, 2**floor 380/82 Amruteshwar CHSL Jagannath Sunkersett Road, Mumbai-400002

Tel: +91-22-24964656/60, Fax: +91-22-24963055, Email: svarajtradingagencies@gmail.com, Website: www.svarajtrading.in

NOTICE OF 43rd ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING

Notice is hereby given that the 43" Annual General Meeting (AGM) of the Members of Svaraj Trading and Agencies Limited will be held on Friday, September 15, 2023 at 12.30 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") to transact thebusiness, as set out in the Notice convening the AGM. Members will be able to attendand participate in the AGM through VC/ OAVM facility only. The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013

("Act") and the Rules framed there under, Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular numbers 14/2020, 17/2020, 20/2020 and 10/2022 dated April 08, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and December 28, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (Collectively referred to as 'MCA Circulars'), without the presence of the Members at the common venue. In compliance with the above MCA circulars and the SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/

2023/4 dated January 05, 2023. The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2022-2023 has been sent on August 22, 2023, only through electronic mode, to those Members of the Company whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s)/RTA as on August 18, 2023. The Notice of AGM along with the Annual Report for the financial year 2022-2023 is also available on the Company's website at www.svaraitrading.in and on the website of the BSE Limited at www.bseindia.com

The documents referred to in the Notice of the AGM are available for inspection at Registered Office of the Company by the Members from the date of circulation of the Notice of AGM up to the date of AGM and will also be available for inspection during the AGM. Members seeking to inspect such documents can send an email to svarajtradingagencies@gmail.com.

BOOK CLOSURE

Notice is further given pursuant to Section 91 of the Act read with Rules made thereunder and Listing Regulations that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 09, 2023 to Friday, September 15, 2023 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

E-VOTING

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the Listing Regulations, Members have been provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using an electronic voting system (remote E-Voting). The Company has engaged the services of CDSL for providing facility for remote E-Voting, participation in the AGM through VC/OAVM and voting at the AGM. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Friday, September 06, 2023 ('cutoff date").

The manner of remote E-Voting and voting at the AGM by the Members holding shares in the dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email addresses is provided in the Notice of AGM.

The remote E-Voting commences on Tuesday, September 12, 2023 at 9.00 a.m. (IST) and ends on Thursday September 14, 2023 at 5.00 p.m. (IST). Members may cast their votes electronically during this period. The remote E-Voting shall be disabled by CDSL thereafter. Those Members, who shall be present in the AGM through VC/ OAVM facility and had not cast their votes on the resolutions through remote E-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through E-Voting at the AGM.

The Members who have cast their votes by remote E-Voting prior to the AGM may also attend/ participate in the AGM through VC/ OAVM but shall not be entitled to cast their votes again.

Any person who becomes a Member of the Company after dispatch of Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Friday, September 08, 2023 may obtain the User ID and password by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com.or mt.helpdesk@linkintime.co.in. However, if the Member is already registered with CDSL for E-Voting then he can use the existing user ID and Password for casting the vote through E-Voting

In case of any queries/grievances relating to remote E-Voting or E-Voting at the AGM,please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and E-Voting user manual for Members available at www.evofingindia.com, under help sectionor contact Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or toll free no. 1800 22 55 33

By Order of the Board of Directors of Svaraj Trading and Agencies Limited Sd/-

Harendra Gupta

DIN: 05335662

Managing Director

Date: August 22, 2023 Place: Mumbai

MANAPPURAM HOME

MANAPPURAM HOME FINANCE LIMITED FORMERLY MANAPPURAM HOME FINANCE PVT LTD CIN: U65923KL2010PLC039179

Unit 301-315, 3rd Floor, A wing, Kanakia Wall Street, Andheri-Kurla Road, Andheri East, Mumbai – 400093, Contact No.022-68194000/022-66211000.

CORRIGENDUM

(For sale of the following assets)

TO AUCTION SALE NOTICE UNDER SARFAESI ACT, 2002

Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interests Act 2002 read with the Security Interest (Enforcement) Rules, 2002 published in this News Paper dated 03rd November 2022. The last date for deposit of EMD, Submission of tender form and date & time of auction are extended to 07/09/2023 at 3:00 PM for the sale of the following assets at Manappuram Home Finance Ltd, Flat No 409, 4th Floor, Chandulal Joshi Building, Vasan Vihar Co-op Housing Society Ltd., Vallipier Road (Good shed Road), Opp. Kalyan Railway Station, Kalyan (West) Thane, Maharashtra 421301

| Sr. No. | Name of Borrower(s) / Co-Borrowers/Guarantors/ Loan Account No/BRANCH | Details of the Secured Asset | Revised Reserve Price (Rs) & EMD | auction details |
|------------|--|--------------------------------------|--|----------------------------|
| | ARVIND RAMACHAL PRAJAPATI, SUMAN ARVIND PRAJAPATI& ARVIND BUDHIRAM VISHWAKARMA/ PU90PULONS000005005972&MO90HL LONS000005012571/ KALYAN | VILLAGE, TAL: -KALYAN, | Rs.19,00,000/- & Rs.4,75,000/- | 03-12-2022 TILL 3:00 PM |
| | other terms and conditions of the sale noti | ce and tender form shall remain unch | 이 마니다 아이는 그는 생각이 되었다. | horized Officer |

Date: 23/08/2023 Manappuram Home Finance Ltd Place: KALYAN

MINISTRY OF FINANCE, DEPARTMENT OF REVENUE NATIONAL ACADEMY OF CUSTOMS, INDIRECT TAXES & NARCOTICS FARIDABAD

GOVERNMENT OF INDIA

ADVERTISEMENT

NOTICE FOR CUSTOMS BROKERS EXAMINATION, 2024

August, 2023

- 1. Applications are invited from Indian citizens to appear in the online written examination for issuance of license to act as a Customs Broker under Customs Brokers Licensing Regulations (CBLR), 2018, as amended. A copy of the regulations is available at www.cbic.gov.in and www.nacin.gov.in.
- 2. Complete application is to be submitted in person or by Registered/ Speed Post in Form-A (available in the CBLR, 2018) along with two passport size photos and self attested documents on citizenship (Aadhaar/ Passport/ Voter Card), educational qualification, financial viability, mobile number, e-mail id and other requirements along with the prescribed fee of Rs.500/- (Rupees five hundred only) to the Principal Commissioner/ Commissioner of Customs/ Commissioner of Customs (Prev), having jurisdiction over the area where the applicant intends to carry on his business from 18.10.2023 to 17.11.2023 up to **06:00 PM**. Applications sent by post, in case received after the last date shall not be entertained.
- 3. Before submitting the application, applicant should ensure the completeness of the application. Incomplete applications shall be summarily rejected.
- 4. Syllabus of written examination will be as per regulation 6(7) of CBLR, 2018.
- 5. Names of applicants found eligible to appear in examination will be displayed on the notice board and/or website of the respective Commissionerate latest by 08.12.2023.
- available on the website of CBIC and NACIN under the icon/tab <GSTP/CBLR Exam>. A link to download the admit card will also be provided therein. Admit cards shall also be sent by email to eligible applicants 12 days in advance before the date of examination. The written examination shall be held in the Month of March-2024.

6. Information regarding roll number, admit card and examination venue will be made

- 7. The candidates have the option to answer either in Hindi or in English.
- communication will be sent.

8. Successful candidates will be called for an oral examination for which separate

- 9. In case declarations and information submitted by the applicant are found to be incorrect, $\frac{1}{2}$ the application shall be rejected or license, (if issued) shall be cancelled.
- 10. For any query regarding eligibility and process of application, please refer to the regulations available at the websites (www.cbic.gov.in and www.nacin.gov.in) or contact the nearest Customs Commissionerate. A helpline will be made operational by this office at e-mail id. cblre.helpline@gmail.com from the (date of start of submission of application) till the date of exam.

RELIANCE CHEMOTEX INDUSTRIES LIMITED CIN: L40102RJ1977PLC001994 Registered Office: Village Kanpur, Post Box No.73, Udaipur, Rajasthan, 313003

Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 05,2020, General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, General Circular No.19/2021 dated December 08, 2021, General Circular No. 21/2021 dated December 14, 2021, General Circular No.02/2022 dated May 05, 2022 and General Circular No.10/2022 dated December 28, 2022 issued by Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars'), and Circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, Circular no. SEBIJHO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021, Circular No. SEBIJHO/DDHS/DDHS Div2/P/CIR/ 2021/697 dated December 22, 2021, Circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and Circular no. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") permitted the holding of the Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Listing Regulations"), MCA Circulars and SEBI Circulars, the AGM of the Company is being held through VC / OAVM.

2023, at 11:00 A.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of AGM In this connection, the Shareholders may note the following:

 Notice of AGM along with the 45" Annual Report for the financial year 2022-23 ("the Annual Report") has been sen electronically to those members whose e-mail addresses are registered with the Registrar & Share Transfer Agent ("Registrar")

Depository Participants ("DPs") and that physical copy of the Notice of AGM and the Annual Report will not be sent separately to b) The Notice of AGM and the Annual Report covering all relevant statutory documents are available on the website of the Company at www.reliancechemotex.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. The Notice of AGM is also available on the

website of Stock Exchanges i.e. at www.nseindia.com and www.bseindia.com.

c) Members can attend and participate in the AGM only through the VC/OAVM facility, the details of which are provided by the Company in the Notice of the AGM. Accordingly, no provision has been made to enable shareholders to attend and participate in the 45" AGM of the Company in person. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Act.

to September 21, 2023 (both days inclusive) for the purpose of payment of dividend. Dividend if declared at the AGM, will be made within 30 days from the date of AGM, as under: 1. To all beneficial owners in respect of Shares held in electronic form as per details furnished by the Depositories for this purpose at

end of September 14, 2023. II. To all Members in respect of Shares held in physical form, after giving effect to valid transfer, transmission or transposition

requests lodged with the Company on or before September 14, 2023. The Dividend will be paid electronically through online modes to those shareholders who have updated their bank account details

with the Company's Registrar i.e. Bigshare Services Private Limited / DPs. For Shareholders, who have not updated their bank account details, Dividend Warrants/ Demand Drafts will be sent to their registered addresses. To avoid delay in receiving the Dividend, the Shareholders are requested to update their bank / other relevant details with the

Registrar of the Company/ DPs as applicable. g) E-Voting Instructions:

II. Voting rights shall be in proportion to the Equity Shares held by the Members as on Thursday, September 14, 2023 ("Cut-

September 20, 2023. During this period, Members holding shares either in physical or dematerialised form as on Cut-off Date may cast their votes electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. IV. Those Shareholders, who will be present in the AGM through VC/OAVM facility and who have not cast their votes on the

III. Remote e-voting commences at 9:00 A.M. (IST) on Sunday, September 17, 2023 and ends at 5:00 P.M. (IST) on Wednesday

have cast their votes by remote e-voting prior to AGM may also attend / participate in the AGM through VC/DAVM, but shall not be entitled to cast their votes again. Pursuant to the Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of the shareholders w.e.f. April 1, 2020, and the Company is required to deduct tax at source ("TDS") from dividends paid to shareholders at prescribed rates governed under the Income

Tax Act, 1961 ("the IT Act"). In general, to enable Compliance with TDS requirements, Members are requested to complete and/or

update their Residential status, PAN,Category as per the IT Act with their DPs or in case shares are held in physical form, with the

Company /Registrar, by sending documents through email (tds@bigshareonline.com), on or before September 10, 2023. Any person who becomes a shareholder of the company after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date may download the notice from the websites and follow the procedure for remote e-voting /attending the AGM through VC/e-voting at the

Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022 · 4886 7000 and 022 · 2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, 4" Floor, 'A Wing', Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013, at e-mail Id's evoting@nsdl.co.in, pallavid@nsdl.co.in or at Tel: 022-24994545.

For Reliance Chemotex Industries Limited Utkarsh Gaur

Membership No.: A60237

SALE NOTICE UNDER IBC, 2016

M/s. BILPOWER LIMITED (In Liquidation) Liquidator's address: 7-1-285, Flat No. 103, Sri Sai Swapna sampada

Apartments, Balkampet, Sanjeev Reddy Nagar, Hyderabad, Telangana -500038 The following Assets and Properties of M/s.BILPOWER LIMITED (in Liquidation) having CINL51420MH1989PLC053772 forming part of Liquidation Estate are for sale by the Liquidator through e-auction on "AS IS WHERE IS," "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS BASIS"

Reserve

Price (Rs)

as per details mentioned in the table below:

Lot

| | | 1 Trace (1 tory) | 41,100 | a members, from a security |
|-------|--|------------------|----------------|----------------------------|
| Lot 1 | Industrial Gala No.D-10 & D-11 (Combined 270.15 Sq.Mts at Khastra No.117, Village Raipur, Pragana Bhagwanpur, Tehsil Roorkee, District Haridwar, State Uttaranchal | 64.8 Lakhs | 6.48 Lakhs | 2 Lakhs |
| Lot 2 | Investments in following companies 1) 1,05,73,540 Equity shares of Bil Energy System Ltd. 2) 84,16,460 Equity shares of Tarapur Transformers Ltd. 3) 100 equity shares of Rattan India Power Ltd | 250.70 Lakhs | 25.07 Lakhs | 5 Lakhs |

Particulars Last date Last Date for Submission of Eligibility Documents 05-09-2023 Date of Intimation of Qualified Bidders 08-09-2023 Last date for Inspection 15-09-2023 Last date for EMD 16-09-2023 E-Auction Date 20-09-2023 1) Interested applicants may refer to the COMPLETE E- AUCTION

PROCESS INFORMATION DOCUMENT containing details of terms and conditions of online E-Auction, E-Auction Bid form, Eligibility Criteria. Declaration by Bidders, EMD requirement etc., available at available on website: https://bankauctions.in or through E Mail: cirpbpl@gmail.com (process specific). (2) The Liquidator have right to accept or cancel or extend or modify, etc any terms and conditions of E-Auction at any time. He has right to reject any of the bid without giving any reasons. He has right to cancel E-Auction at any time.(3) E-Auction platform: https://bankauctions.in. Interested bidders are requested to visit the above-mentioned websites and submit a bid.

IBBI Reg No.: IBBI/IPA-001/IP-P00181/2017-18/10360 AFA Valid till 09th Oct 2023 cirpbpl@gmail.com (Process Specific) Date: 23-08-2023 Cell No.8074633502 & 9177715558

Sd/- Madhusudhan Rao Gonugunta, Liquidator

GLANCE FINANCE LIMITED CIN: L65920MH1994PLC081333

Register office: 7, Kitab Mahal, 192, Dr. D.N. Road, Fort, Mumbai- 400001. Telephone No.: 022-40666675 ,Email: glance@glancefinance.in Website: www.glancefinance.in

Notice Regarding 29" Annual General Meeting, Remote E-voting Notice is hereby given that the 29th Annual General Meeting ("AGM") of Members

of Glance Finance Limited will be held on Saturday, 23rd September, 2023, at 10.00 A.M. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act 2013, rules made thereunder, applicable provisions of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended), ("Listing Regulations") read with General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and various circulars issued earlier by MCA, Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 of the Securities and Exchange Board of India ("SEBI") to transact business as contained in the notice of the 29th AGM. In compliance with above mentioned Circulars, the electronic copies of the

Notice of 29" AGM and the Annual Report for the financial year 2022-23 is being sent through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories. The notice of 29" AGM and Annual Report for the financial year 2022-23 will be made available on the company's website i.e. www.glancefinance.in and can be accessed on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited (www.bseindia.com). Members can attend and participate in the AGM through VC/OVAM facility only

the details of which will be provided by the Company in the Notice of 29" AGM Members attending the AGM through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act Manner of registering email addresses for those Members whose email addresses

are not registered for obtaining AGM Notice/Annual Report and/or for obtaining login credentials for e-voting on the resolutions set out in this Notice: Members holding shares in physical form are requested to consider converting their holdings to dematerialized form. Members can contact the Company of

Company's Registrars and Transfer Agents, M/s. Link Intime India Private Limited ("Link Intime") for assistance in this regard. Members who have not yet registered their email addresses are requested to register the same with their DPs in case the shares are held by them in electronic

Manner of casting vote through Remote e-voting (electronically):

form and with Link Intime in case the shares are held by them in physical form.

Members will have the facility to cast their vote on the businesses set forth in

the Notice of AGM through remote e-voting system. The Company has entered into an arrangement with Link Intime India Private Limited for facilitating remote e-voting for AGM. Detailed procedure for casting the vote through remote e-voting during e voting period and during the AGM shall be provided in the Notice of the AGM which shall also be made available on the website of the Company. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as

on the cut-off date (record date) of September 15, 2023, may cast their vote electronically. Members who have acquired shares after the dispatch of the Annual Report and before the book closure may approach the Company for issuance of the User ID and Password for exercising their right to vote by

The Register of Members and Share Transfer Registers of the Company shall remain closed from September 16, 2023 to September 23, 2023 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company.

By order of the Board

For GLANCE FINANCE LIMITED Date: 21.08.2023

Narendra Karnavat Director

S V TRADING AND AGENCIES LIMITED CIN: L51900MH1980PLC022309

Registered Office: Shop No F-227, 1st Floor, Raghuleela Mega Mall, Behind Poisar Depot, Kandivali West, Mumbai-400067

NOTICE OF 43rd ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING

and Agencies Limited will be held on Friday, September 15, 2023 at 02.30 p.m. through Video

Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses, as set out in

Tel: +91-22-65027372, Fax: +91-22-65027372, Email: svtradingandagencies@gmail.com, Website: www.svtrading.in

INFORMATION Notice is hereby given that the 43th Annual General Meeting (AGM) of the Members of S.V. Trading

the Notice convening the AGM in accordance with various MCA and SEBI Circulars. Members will be able to attend and participate in the AGM through VC/ OAVM facility only. The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 "Act") and the Rules framed thereunder, Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with Genera Circular numbers 14/2020, 17/2020, 20/2020 and 10/2022 dated April 08, 2020, April 13, 2020, May

 2020 and December 28, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (Collectively) elerred to as 'MCA Circulars'), without the presence of the Members at the common venue. n compliance with the above MCA circulars and the SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR 2023/4 dated January 05, 2023, The Notice of the AGM along with the Annual Report for the financia year 2022-2023 has been sent on August 22, 2023, only through electronic mode, to those Members of the Company whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s)/ RTA as on August 18, 2023. The Notice of AGM along with the Annual Report for the financial year

2022-2023 is also available on the Company's website at www.svtrading.in and on the website of the BSE Limited at www.bseindia.com The documents referred to in the Notice of the AGM are available for inspection at the registered office

f the Company by the Members from the date of circulation of the Notice of AGM up to the date AGM and will also be available for inspection during the AGM. Members seeking to inspect such documents can send an email to sytradingandagencies@gmail.com.

Notice is further given pursuant to Section 91 of the Act read with Rules made thereunder and Listing

Regulations that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain

closed from Saturday, September 09, 2023 to Friday, September 15, 2023 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

Place: Mumbai

E-VOTING In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standards on General Meetings (SS-2) ssued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the Listing Regulations Members have been provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using an electronic voting system (remote e-Voting). The Company has engaged the services of CDSL for providing facility for remote e-Voting, participation in the AGM through VC/OAVM and voting at the AGM. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held

by them in the paid-up equity share capital of the Company as on Friday, September 08, 2023 ("cut-

The manner of remote e-Voting and voting at the AGM by the Members holding shares in the dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email addresses

The remote e-Voting commences on Tuesday, September 12, 2023 at 9.00 a.m. (IST) and ends on Thursday, September 14, 2023 at 5.00 p.m. (IST). Members may cast their votes electronically during this period. The remote e-Voting shall be disabled by CDSL thereafter. Those Members, who shall be present in the AGM through VC/ OAVM facility and had not cast their votes on the resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting at the AGM. The Members who have cast their votes by remote e-Voting prior to the AGM may also attend/

participate in the AGM through VC/ OAVM but shall not be entitled to cast their votes again.

Any person who becomes a Member of the Company after dispatch of Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Friday, September 08, 2023 may obtain the User ID and password by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.comor nnt.helpdesk@linkintime.co.in. However if the Member is already registered with CDSL for e-Voting then he can use the existing user ID and Password for casting the vote through e-Voting.

email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800 22 55 33 By Order of the Board of Directors of S V Trading and Agencies Limited

Managing Director

DIN: 06522898

financialexp.epapr.in

AND E-VOTING INFORMATION

Members/Register of Beneficial Owners as on Friday, 11th August, 2023.

Instructions for Remote E-voting and -voting during AGM

Participants). The Company has engaged the services of NSDL for providing e-voting service Members are hereby informed that the Ordinary and Special Business, as set out in the Notice of 29th AGM will be transacted only through voting by electronic means. The process for remote e-

The Cut-off date for determining the eligibility of Members for voting through remote e-voting and

Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022-48867000 and 022-24997000 or send a request to Ms. Pallavi Mhatre at <u>evoting@nsdl.co.in</u>. Procedure for joining the AGM through VC / OAVM Members will be able to attend the AGM through VC / OAVM at www.evoting.nsdl.com by using

remote e-Voting or through e-Voting facility at the AGM.

Suhas Borgaonkar Company Secretary and Compliance Officer

Manappuram Home Finance Ltd. had issued auction notice for sale of secured assets of the following under

Tel: +91 (0) 294 2491489; +91 (0) 294 2491490 | Fax: +91 (0) 294 2490067 | E-mail: cs@reliancechemotex.com | Website: www.reliancechemotex.com NOTICE OF 45"ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, rules made thereunder and SEBI (Listing Obligations and

Notice is hereby given that the 45" Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday, September 21

Book Closure and Dividend: The Register of Members and the Share Transfer Books will remain closed from September 15, 2023.

I. Shareholders will be provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of AGM using the electronic voting system (e-voting) facility provided by NSDL, which is detailed in the Notice of AGM.

Resolutions through remote e-voting, shall be eligible to vote through remote e-voting system during the AGM. Shareholders who

In case of any gueries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for

Company Secretary & Compliance Officer

In case of any queries/grievances relating to remote e-Voting or e-Voting at the AGM, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-Voting user manual for Members available at www.evotingindia.com, under help section or contact Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) or send an

Date: August 22, 2023

Gopal Lal Paliwal

Director General NACIN, Faridabad Place: Udaipur

Date: 22-08-2023

वसई विकास सहकारी बँक लि. वसई. (शेडयूटड बँक)

चिमाजीअप्पा मैदाना समोर, वसई गाव,

एस.टी. स्टॅन्ड जवळ, वसई, पालघर ४०१२०१

वसूली अधिकारी

(महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम

१९६१ मधील नियम १०७ अन्वये)

नमूना (झेड)

[नियम १०० पोट-नियम ११ (ड-१)]

स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबतची नोटीस

महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ अन्वये असुन दि. २७.०६.२०२१ रोजी

मागणीची नोटीस ऋणको श्री इक्बाल समीउल्ला शेख यांना देऊन नोटीशीमध्ये

नमूद केलेली स्वकम रू. ५,५२,००४.६४ (एकुण पाच तास्व बावन्न हजार चार रूपये

चौँसेष्ठ पैँसे) सदर नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासुन आणि ऋणको याने स्वकम

जमा करण्यास कसूर केली आहे. खाली सही करणाऱ्या ने दि. १०.०६.२०२२ रोजी

जप्तीची नोटीस दिली असून, पुढे निर्दिष्ट केलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

नोटी स देण्यात येत आहे आणि सर्व नागरिकांना, खाली निर्दिष्ट केलेल्या मालमत्तेचा

खाली सही करणा-याने त्याला/तिला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील

नियम १०७ (११ [ड-१]) अन्वये दिलेल्या अधिकारानुसार २२ जुन या दिवशी २०२२

येत आहे की. मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार करू नये आणि व्यवहार केल्यास

वर्स्ड विकास सहकारी बँक लि. वसई याच्या बोजाची स्वकम रू. ५,५५,९४१.८२

(एकुण- पाच लाख पंच्चावन्न हजार नऊशे एक्केचाळीस रूपये ब्याऐशी पैसे) आणि

रथावर मालमत्तेचे वर्णन

सदनिका कं. ००१, तळ मजला, अंदाजे क्षेत्र ४९० चौ. फूट, श्री प्रस्था कॉम्प्लेक्स

बिल्डींग नं १८७, नातासीपारा (पश्चिम), सदर चे बांधकाम हे गाव मीजे निळमीरे, ता.

वसई, जिल्हा पालघर येथील सर्व्हे नं. १५४(part), सर्व्हे नं. १०१ (part); प्लॉट नं. १८५

त्यावरील न्याज याला अधीन राहावे लागेल.

च्या जमिनीवर बांधण्यात आले आहे.

सदर मालमत्तेच्या चर्तसिमा

पर्वेस : रिक्त पश्चिमेस : रिक्त

उत्तरेस : रिक्त

दक्षिणेस : रिक्त

दिनांक : २२/८/२०२३

ठिकाण : वर्सई

ऋणकोने रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे, ऋणकोता याप्रमाणे

विशेषकरून ऋणकोला आणि सर्व नागरिकाना यान्टारे सावध करण्यात

ज्या अर्थी खाली सही केलेला वसूली अधिकारी वसई विकास सहकारी बँक लि.

राज्यातील पिण्याची पाण्याची वणवण सुरुच आहे. जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र विश्रांती घेतली. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये ३६९ टॅंकर्सने पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

जवळपास ३५० गावे आणि १३९९ वाड्यांमध्ये टॅंकरने ३६९ टॅंकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये पश्चिम १४१ गाव आणि ३९२ वाड्यांना १२७ टॅंकर्सने पिण्याचा ४१ टॅंकर्स आणि जालनामध्ये ४३ टॅंकर्सने पाणीपुरवठा सुरु पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात येत आहे. मागील वर्षी याच दिवशी राज्यभरात फक्त १० गावं आणि १४ वाड्यांना आठ टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता. यंदा मात्र पाऊस दडी मारुन बसल्यानं टॅंकरच्या संख्येत जास्त भर पडली आहे. राज्यभरात जवळपास ३५० गावे आणि १३९९ वाड्यांमध्ये

महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा समावेश आहे. या चारही जिल्ह्यांना मिळून १५३ टॅंकर्सने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यापैको पुणे जिल्ह्याला ४० टॅंकर्स, सातारा ४० टॅंकर्स, करण्यात येत आहे. तर नाशिक विभागामध्ये तीन जिल्ह्यांमध्ये 🏻 टॅंकर्सन पाणीपुरवठा सुरु आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरला

पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यात ५८ 🛮 आहे. यामध्ये अमरावती विभागातील आणि कोकण विभागातील टॅंकर्स, जळगाव १४ टॅंकर्स आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये ५५ टॅंकर्सनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर छत्रपती सांगली २९ टॅंकर्स आणि सोलापूरमध्ये १० टॅंकर्सनी पाणीपुरवठा संभाजीनगर विभागामध्ये ५७ गावं आणि २२ वाड्यांना ८४

दुरध्वनी क्रं. ९८२२३९७६६०

फक्त बुलढाणा जिल्ह्यांमध्ये पाच टॅंकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर कोकण विभागातील एकाही जिल्ह्यात टॅंकरने पाणीपरवठा केला जात नाहीये

Bank of Maharashtra A GOVT. OF INDIA UNDERTAKING

स्टेशन रोड ठाणे शाखा कोपीनेश्वर मंदिरजवळ स्टेशन रोड ठाणे (प) ४०० ६०१. (०२२) २५३३११३४ ईमेल : bom22@mahabank.co.in

न्याअर्थी अधोहस्ताक्षरीत बँक ऑफ महाराष्टचे प्राधिकत अधिकाऱ्यांनी सीक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अनुसार व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ च्या उप-अनुच्छेद (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये नोंदणीकत एडी/थेट डेलिकरी हस्ते यांच्याद्वारे कर्जदार प्रशाद एन्टरप्रायजेस (प्रोप्रा: श्री. जसबीर आर. सिंह) यांना सूचनेत निर्देशित संपूर्ण रक्कम रु. १,८९,८९,३५०.९०/- अधिक अलागू व्याज १२.८०% द. सा. दराने दि. ०१.०६.२०२३ अधिक अन्य प्रभार. खर्च व मल्य रकमेचे पदान सदर सचनेच्या तारखेपासन ६० दिवसांच्या आत भरणा करण्याकरिता मागणी सचना दि. ०३.०६.२०२३ जारी केली

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनतेस देण्यात येत आहे की. अधोहस्ताक्षरितांनी सदर नियमांच्या नियम ८ सहवाचन सदर ॲक्टच्या अनच्छेद १३ (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा **दि. १९ ऑगस्ट, २०२३** रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.

विशेषत: कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की. त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या प्रभारांतर्गत वरील निर्देशित रक्कमेच्या अधीन असेल. कायद्याचे अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुर्दीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभत मालमत्त सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

मालमत्तेचे विवरण

फ्लॅट क्र. ००३, ए विंग, तळ मजला, प्रथमेश अपार्टमेंट, काशेळी भिवंडी.

बँक ऑफ महाराष्ट्राकरिता राकेश कुमा

दिनांक: १९.०८.२०२३ ठिकाण : ठाणे

महाव्यवस्थापक व प्राधिकृत अधिकारी

फॉर्म जी

सुप्रीम बंगलोज प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकरिता स्वारस्यांच्या अभिव्यक्तींचे आमंत्रण मुंबई येथे बांधकाम व्यवसायामध्ये कार्यचलन (दिवाळखोरी व कर्जबाजारीपणा बोर्ड ऑफ इंडिया (कॉर्पोरेट व्यक्तींकरिता दिवाळखोरी ठराव प्रक्रिया) विनियमन, 2016 च्या विनियमन 36ए(1) अंतर्गत)

| | संबंधित वि | वरण | | |
|-----------|---|---|--|--|
| 1. | कॉर्पोरेट ऋणकोचे नाव तसेच पॅन/सीआयएन/ एलएलपी क्र. | सुप्रीम बंगलोज प्रायब्हेट लिमिटेड सीआवएन : U45400MH2011PTC218596 पॅन : एएयुसीएस9506जे | | |
| 2. | नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता | सुप्रीम हाऊस, प्लॉट क. 94/सी, आय. आय. टी. समोर, पर्वर्ड, मुंबई महाराष्ट्र 400 076 भारत. | | |
| 3. | यूआरएल वेबसाइट | https://sbpl.stellarinsolvency.com | | |
| 4. | निश्चित मालमत्ता उपलब्ध असलेल्या ठिकाणाचा तपशील | उपलब्ध नाही, कंपनीमध्ये विद्यमान निश्चित मालमत्ता नाही. | | |
| 5. | मुख्य प्रोडक्ट्स/सर्व्हिसेसची प्रतिष्ठापित क्षमता | उपलब्ध नाही | | |
| 6. | गत वित्तीय वर्षामध्ये विक्री केलेत्या मुख्य प्रोडक्ट्स / सर्व्हिसेसची मात्रा व मृत्य | उपलब्ध नाही, दि. 31.03.2022 अनुस त्यांच्या वित्तीय अहवालाकडून कोणतेही कंपनी कार्यचलन नाही. | | |
| 7. | कर्मचारी / वर्कमेन यांची संख्या | कॉर्पोरेट ऋणकोंच्या व्यवस्थापनेकडून स्विकृत माहिती नाही. | | |
| | | નાહિતા નાહા. | | |
| 8. | गत उपलब्ध वित्तीय अहवाल यांसह पुढील तपशील (शेड्युल्स सम्बेत) व दोन वर्ष, धनकांची सूची, सर्बोधित तारीख संबंधित उपक्रम व प्रक्रिया उपलब्ध | तपशिलाकरिता, कृपया संपर्क साधा : supremebungalows.sipl@gmail.com | | |
| | (शेङ्युल्स सम्वेत) व दोन वर्ष, धनकोंची सूची, संबंधित तारीख संबंधित उपक्रम व प्रक्रिया उपलब्ध | तपशिताकतिता, कृपया संपर्क साधा : supremebungalows.sipl@gmail.com वेबसाइटला भेट द्यावी : https://sbpl.stellarinsolvency.com/ | | |
| | गत उपलब्ध वित्तीय अहवाल यांसह पुढील तपगील (शेड्रुक्ल सम्बेत) व दोन वर्ष, धनकोची सूची, सर्विधत तारील संबंधित उपक्रम व प्रक्रिया उपलब्ध कोड्रच्या अनुच्छेद 25(2)(एच) अंतर्गत ठराव अर्जदाराकरिता पात्रता उपलब्ध असलेले | तपशिताकरिता, कृपया संपर्क साधा : supremebungalows.sipl@gmail.com वेबसाइटला भेट ग्रावी : | | |
| | (शेङ्युल्स सम्वेत) व दोन वर्ष, धनकोंची सूची, संबंधित तारीख संबंधित उपक्रम व प्रक्रिया उपलब्ध | तपशिताकतिता, कृपया संपर्क साधा : supremebungalows.sipl@gmail.com वेबसाइटला भेट द्यावी : https://sbpl.stellarinsolvency.com/ | | |
| 9. | (शेङ्युल्स सम्वेत) व दोन वर्ष, धनकोंची सूची, संबंधित तारीख संबंधित उपक्रम व प्रक्रिया उपलब्ध | तपशिताकरिता, कृपया संपर्क साधा : supremebungalows.sipl@gmail.com वेबसाइटला भेट द्यांबी : https://sbpl.stellarinsolvency.com/ तपशिताकरिता, कृपया संपर्क साधा : supremebungalows.sipl@gmail.com | | |
| 9. | (शेड्रुस्ल सम्बेत) व दोन वर्ष, धनकोची सूची, सर्वाधित तारीख सर्वाधित उपक्रम व प्रक्रिया उपलब्ध कोडच्या अनुच्छेद 25(2)(एच) अंतर्गत ठराव अर्जदारांकरिता पात्रता उपलब्ध असलेले | तपशिताकरिता, कृपया संपर्क साधा : supremebungalows.sipl@gmail.com बेबसाइटला भेट छावी : https://sbpl.stellarinsolvency.com/ व्यशिताकरिता, कृपया संपर्क साधा : supremebungalows.sipl@gmail.com बेबसाइटला भेट छावी : https://sbpl.stellarinsolvency.com/ | | |
| 9. 10. | (श्रेड्रस्स सम्बेत) व दीन वर्ष, प्रनकोची सूची, सर्बाधित तारीख संबंधित उपक्रम व प्रक्रिया उपलब्ध कोड्रच्या अनुच्छेद 25(2)(एच) अंतर्गत ठराव अर्जदार्यकरिता पात्रता उपलब्ध असलेले स्वारस्यांची अभिव्यक्ती स्विकृतीची अंतिम तारीख प्रस्ताधित ठराव अर्जाची तस्वर्दाय सची जारी | तपशिताकरिता, कृपया संपर्क साधा : supremebungalows.sipl@gmail.com वेबसाइटला भेट द्याची : https://sbpl.stellarinsolvency.com/ कपशिताकरिता, कृपया संपर्क साधा : supremebungalows.sipl@gmail.com वेबसाइटला भेट द्याची : https://sbpl.stellarinsolvency.com/ दि. 22 सप्टेंबर, 2023 | | |

आयबीबीआय नोंदणीकरण क्र. : खड्डख/खझअ-001/खझ-झ-00153/2017-2018/10322) सुप्रीम बंगलोज प्रायव्हेट लिमिटेडकरिता - सीआयआरपी अंतर्गत सुट 1बी, 1 ला मजला, 22/28ए, मनोहरपुक्र रोड, देशोप्रिया पार्क, कोलकाता 700 029. ठिकाण : कोलकाता दि. 23.08.2023

Ladderup

लॅंडरअप फायनान्स लिमिटेड

सीआयएन : L67120MH1993PLC074278 नोंदणीकृत कार्यालय : ए – १०२, हॉलमार्क बिझनेस प्लाझा, संत ज्ञानेश्वर मार्ग, नानक हॉस्पिटल जवळ, वांद्रे (पूर्व), नुंबई ४०० ०५१, महाराष्ट्र उत्तरश्चळ : www.ladderup.com, ड्र मेलु : investor@ladderup.com

दूरध्वनी : + ९१ २२ ४२४६ ६३६३ आणि फॅक्स : + ९१ २२ ४२४६ ६३६४

30 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि इ मतदान तसेच बुक क्लोजर माहिती

याद्वारे सचित करण्यात येते की लॅंडरअप फायनान्स लिमिटेड (कंपनी) यांच्या सभासदांची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी दपारी 4.00 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमात्न वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद्र केलेल्या विषयानुरूप, तसेच परिपत्रक दिनांकीत ५ मे २०२०, तसेच त्यासह वाचा परिपत्रक दिनांकीत ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, १३ जानेवारी २०२१, आणि ५ मे २०२२ जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत तसेच परिपत्रक दिनांकीत १२ मे २०२०, १५ जानेवारी २०२१ आणि १३ मे २०२२ जी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी जारी केली आहेत तसेच कंपनी कायदा २०१३ मधील आवश्यक आणि लागू असलेल्या सर्व त्या तरतुदी तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम २०१५ च्या तरतुदींच्या अनुसार घेण्यात येणार आहे. कंपनी वित्तीय वर्ष 2022-23 करीताचा वार्षिक अहवाल तसेच सदरील सुचना केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातु (म्हणजेच ड मेल) अशा सभासदांना निर्गमित करणार आहे ज्या सभासदांचे ड मेल तपशील हिपॉसिटरी . पार्टीसिपंटस, कंपनी / कंपनी रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट्स यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. वित्तीय वर्ष 2022-23 करीताचा कंपनीचा वार्षिक अहवाल, तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि इ मतदान माहिती कंपनीचे संकेतस्थळ <u>www.ladderup.com</u>, बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.bseindia.</u> com आणि एनएसडीएल यांचे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध करून देण्यात येणार

बुक क्लोजरः याद्वारे असेही सूचित करण्यात येते की कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमनेन्ट्स) नियम २०१५ चे नियम ४२ मधील तरतुदींच्या अनुसार कंपनीच्या सभासद नोंद पुरितका आणि समभाग हरूतांतरण पुरित्तका मंगळवार दिनांक 19 सप्टेंबर 2023 ते मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर 2023 (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देश्याने बंद राहतील. कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ मधील तरतुर्दीच्या अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्टेशन) नियम २०१४ चा नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमनेन्ट्स) नियम २०९५ चे नियम ४४ मधील तरतुदींच्या अनुसार , वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता यावा दुरस्थ इ मतदान) तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दुरस्यान इ मतदान पद्धतीने मतदानाचा इक्क . बजावता यावा यासाठी कंपनी आपल्या सभासदांना एनएसडीएल यांच्या माध्यमातन ड मतदान सविधा उपलब्ध करून देत आहे. एनएसडीएल यांच्या पद्धतीचा वापर करून इ मतदान करण्यांच्या प्रक्रियेचा तपशील वार्षिक

सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात येणार आहे. दूरस्थ इ मतदान कालावधीला दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार सकाळी ९. ०० वाजता प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया सोमवार दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार संध्याकाळी ५. ०० वाजता संपुष्टात येईल. या कालावधीनंतर इ मतदान प्रारूप एनएसडीएल यांच्याकडन मतदानासाठी बंद करण्यात येईल. कंपनीच्या सभासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख म्हणजेच मंगळवार दिनांक 19 सप्टेंबर 2023 रोजी कंपनीच्या एकूण पेड अप समभाग भांडवलात समभागधाः

समभागांच्या प्रमाणावर अवलंबून असतील सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की केवळ अशा व्यक्ती ज्यांची नावे वरील प्रमाणे नमूद केलेल्या कट ऑफ तारखेला कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिकंत तसेच डिपॉझिटरीज / अरटीए यांनी सादर केलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदणीकृत असतील, त्याच व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर मतदान करण्यासाठी पात्र असतील. एखाद्या सभासदाने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमुद केलेल्या विषयावर एकदा मतदान केलेले असेल तर त्याला त्यात पुन्हा बदल करता येणार नाही. ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतींचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वेसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा मतदान करता येणार नाही. जे सभासद व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित असतील आणि ज्यांनी सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला नाही, असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने एनएसडीएल यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> यांच्या माध्यमातून मतदानाचा

हक्क बजाव् शकतील. . अशी कोणतीही व्यक्ती जी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित झाल्यानंतर कंपनीची सभासद झाली आहे आणि कट ऑफ तारीख रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर अशा व्यक्ती इलेक्टॉनिक मतदान पद्धतीने एनएसडीएल यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> यांच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजाव् शकतील

कंपनीचे असे सभासद ज्यांनी आपले इ मेल तपशील नोंदणीकृत केलेले नाहीत असे सभासद खालील प्रमाणे नमूद केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून आपल्या इ मेल तपशिलाची नोंदणी करू शकतात

१. असे सभासद ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत, ते सभासद आपल्या इ मेल तपशिलाची नोंदणी आरटीए यांच्याकडे <u>http://linkintime.co.in/emailreg/email</u> register.html किंवा investor@ ladderup.com यांच्याकडे मेलच्या माध्यमातून संपर्क साधून आपले नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक, आणि इ मेल तपशील सादर करून तसेच समभाग प्रमाणपत्राचे पीडीएफ आणि जेपीईजी स्वरूपातील छायाचित्र (९ एमबी पर्यंत) अपलोड करून करू शकतात.

२. असे सभासद ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत, ते सभासद आपल्या इ मेल तपशिलाची तात्पुरती नोंदणी आरटीए यांच्याकडे <u>http://linkintime.co.in/emailreg</u> /email _register.html किंवा investor@ ladderup.com यांच्याकडे मेलच्या माध्यमातून संपर्क साधून आपले नाव, डीपीआयडी / क्लायंट आयडी, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक आणि इ मेल तपशील आदी माहिती सावर करून करू शकतात. असे स्पष्ट करण्यात येते की इ मेल तपशिलाच्या स्थायी नोंदणीसाठी सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी त्याची नोंदणी

संबंधित डिपॉडिंग्टरी पार्टीसिपंट यांच्याकडे करून घ्यावी जर दूरस्थ इ मतदान प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही शंका असतील तर सभासद www.evoting.nsdl. <u>com</u> या संकेतस्थळावर डाउनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध असलेले फ्रिक्वेन्टली आस्वड क्वेश्चन्स आणि मतदान युजर मॅं-युअल यांचा संदर्भ घेऊ शकतात किंवा टोलफ्री क्रमांक 022-4886 7000 आणि 022-24997000 येथे संपर्क साधू शकतात किंवा एनएसडीएल यांच्याशी <u>evoting@nsdl.com</u> येथे

> लॅंडरअप फायनान्स लिमिटेड यांच्या करिता धीरज गुप्ता

अर्धा पावसाळा सरला तरीही महाराष्ट्र तहानलेलाच, राज्यभरात ३६९ टॅंकर्सने पिण्याचा पाण्याचा पुरवठा सुरू

THE MUMBAI DISTRICT CO - OPERATIVE HOUSING FEDERATION LTD. POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

(See Sub Rule[11(d-1)] of Rule 107 of M.S.C Rules 1961)

Whereas the undersigned being the special Recovery and Sales Officer Attached to

With the Mumbai District Co-operative Housing Federation Ltd. Mumbai, in exercise of power conferred by District Deputy Register Co-operative Society Mumbai (I) Under Section 156 (I) Of Maharashtra Co-oprative Society Act 1960, With the Maharashtra Co - op Societies Act 1960, with Maharashtra Co - op Societies Rule 107 of M.S.C Rules 1961 instead demand nations. Par No. issued demand notices Ref No. MDCHF/SRO/1074/2022 On dated 23/09/2022 calling upon to Mr. Amar Shankar

Nawadkar to pay the dues amount mentioned in the Demand Notice being Rs. 1,91,631/- (Rupees One Lack Ninety Thousand Six Hundred and Thirty One Only) along with 18% rate of interest thereon within 15 days from the date of receipt of the

The Defaulter having failed to pay the amount of notice is hereby given to the defaulter and the public in general that the undersigned has taken possession of property described herein above in exercise of power conferred on him Under Section 156(I) of Maharashtra Co-op Societies Act 1960, with Maharashtra Co-op Societies Rule 107[11(d-1)] of M.S.C Rule Rules 1961 The defaulters in particular and public in general is hereby cautioned not to deal with

the property and any dealing with the property will be subjected to the charge of Nehru Nagar Ashirwad Co-op Hsg. Soc. Ltd., Neharu Nagar Kurla East, Mumbai -400024 for an d amount of Rs. 2,06,561/- (Rupees Two Lack Six Thousand Five hundred Sixty One Only) along with interest 18% p.a. thereone

Description Of Property

Flat. No. 1648, Building No. 52, Nehru nagar Ashirwad Co-op Hsg Soc. Ltd, Neharu Nagar, Kurla (East), Mumabai - 400024

Date: 23/08/2023

V)(L)

ठिकाण : बेंगलस

Special Recover & Sales Officer
The Mumbai District Co-op Housing Federation Ltd.

Shri.Shankar Y Parab

KOTAK MAHINDRA BANK LIMITED

Registered Office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai, Maharashtra - 400051

NOTICE is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder[s] of the said securities / applicant[s] has/have applied to the Company to issue duplicate certificate[s]. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation.

| Folio No. | Name of the Holder(S) | Certificate No.(S) | Distinctive No(S). | No. of Shares | Face Value (Rs.) |
|---------------|--------------------------|-----------------------|---------------------|------------------|------------------------|
| KMF005850 | Swati Hitendra | 55350 | 5734901-5735000 | 100 | Rs.10/- |
| | Shah | 133377 | 13480940-13481039 | 100 | Rs.10/- |
| | Jt. Pranav | 400471 | 94969404-94969603 | 200 | Rs.10/- |
| | Madhusudan Shah | 504078 | 228078240-228078839 | 600 | Rs.10/- |
| Place: Mumbai | | | Name of the | Shareh | older(s) |

Date: 23-08-2023 Swati Hitendra Shah

> व्हीएक्सएल इन्स्ट्रुमेंट्स लिमिटेड > गंगा फार्माक्युटिकल्स लिमिटेड

सीआवएन : L99999MH1989PLC053392 सीआयएन: L85110MH1986PLC272426 ा **कार्यालय :** २५२, ५ वा मजला, बिल्डींग क्र. २, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०९३. गंगातात, धनवंतरी मार्ग, गोपचारपाडा, विरार (पू), पालघर, महाराष्ट्र ४०१ ३०५ दूर. +९१ २२ २८२४५२१० फॅक्स : +९१ २२ ४२८७२१९७ ई-मेल : cs@vxl.net वेबसाइट : <u>www.vxl.net</u>

३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-मतदान माहिती व बुक क्लोजर

०२३ रोजी तु. ३.०० वा. व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत सभेच्य सूचनेमध्ये निर्देशित व्यवहारांवर विचार विनीमय करण्याकरिता सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर व्यवहार करण्याकरित भासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना आयोजित केली आहे. कंपनीने ३७ वी एजीएम व वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता दि. २२ ऑगस्ट, २०२३ रोजी सभासदांना ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात सभासदांना कंपनी/ डिपॉझिटरीज यांच्यास नोंदणीकत ईमेल आयडीवर सभासदांना ईलेक्टॉनिक स्वरूपात पाठविली आहे. सामान्य सर्क्यलर क. ०२/२०२२ दि. ५ मे २०२२ व सर्व अन्य सर्क्युलर अनुसार सेबी द्वारे जारी सर्व अन्य सर्क्युलर व सर्क्युलर क्र. ६२ दि. १३ मे, २०२२ अनुसार कॉर्पोरेट अफेअर्स यांचे मंत्रालय यांच्याद्वारे जारी करण्यात आली आहे. ३७ वी एजीएम व वार्षिक अहवाल २०२२–२३ करिर वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.vxl.net</u> वर उपलब्ध आहे व बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.cor</u> वर व सीडीएसएल वेबसाइट <u>www.evotingindia.com</u> वर पाहाता येईल.

कंपनीचे सभासद यांना याद्वारे सुचित करण्यात येते की, कंपनी व्यवस्थापक व प्रशासन (सुधारणा) नियम, २०१५, च्या निय २० सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ व एलओडीआर विनियमन, २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्ग याद्वारे सचित करण्यात येते की. सभासदांना सेंटल डिपॉझिटरी सर्वितंसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे प्रदानित ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (ई-मतदान) चा वापर करून एजीएमच्या सूचनेमध्ये सर्व ठरावांवर विचार विनिमय करून प्रदान केली आहे.

सभासतांचे रजिस्टर व कंपनीचे शेअर टान्सपर बक्स दि. ८ सप्टेंबर, २०२३ ते १४ सप्टेंबर, २०२३ (तोन्ही दिवस समाविष् रम्यान एजीएमच्या भागधारक यांच्याकरिता बंद राहिल. सभासद जे डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील वा प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक असतील त्यांना निर्धारित तारीख दि. ०७ सप्टेंबर, २०२३ अनुसार त्यांचे मतदान एजीएमच्या सूचनेमध्ये पा पडलेल्या व्यवसायवर ईलेक्ट्रॉनिकली करता येईल. परोक्ष ई–मतदान कालावधी दि. ११ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ९.०० सुरु होत आहे व दि. १३ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं. ५.०० वा. बंद होत आहे. ई-मतदान मोड्युल सीडीएसएल द्वारे दानानंतर अकार्यरत करण्यात येईल. ई–मतदान सदर तारीखा व वेळेनंतर करता येणार नाही. मतदान एकदा सभासद यांच्याद्वां ईलेक्टॉनिकली पार पडले की सभासद त्यामध्ये पन्हा बदल करू शकत नाहीत, सभासदांना निर्धारित तारीखा अनसार शेअस . धारक असून त्यांचे ईलेक्ट्रॉनिकली ई–मतदान सुविधा मार्फत एजीएमच्या व्यवहारांवर करण्यास होत आहे. ३७ व्या एजीएमन् मचनेमध्ये निर्देशित एजीएमकरिता ई-मतदान व परोक्ष ई-मतदानाकरिता विस्तृत प्रक्रिया व माहिती

एखाद्या व्यक्तीने जर कंपनीचे शेअर्स धारक आहे व कंपनीचे सभासद बन इच्छित आहेत त्यांना वार्षिक अहवाल कंपनीद्रां . ईलेक्ट्रॉनिकली पाठविण्यात आला आहे व निर्धारित तारीख अनुसार दि. ७ सप्टेंबर, २०२३ रोजी पाठविण्यात येईल व आम आरटीए अर्थात बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, क्र. एस६-२, ६ वा मजला, पिनाकल बिझीनेस पार्क, अहरा सेंटरच्य पुढे, महाकाली केव्ज रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०९३. दूर. क्र. ०२२-६२६३८२०० फॅक्स क्र. ०२२-६३६३८२९९ वा nline.com वर वार्षिक अहवालाची प्रत पाठवावी

जर कोणतीही चौंकशी असल्यास सभासदांनी Frequently Asked Questions (FAQs) व ई-मतदान युज मॅन्युअल वर उपलब्ध <u>https://www.evotingindia.com/userdocs/FAQs.pdf</u> डाउनलोड सेक्शन अंतर्गत वा ईमेल helpdesk.evoting@cdslindia.com पाहावे वा ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क साधाव परोक्ष ई-मतदान व ई-मतदानाचा अहवाल एजीएम परिनिरीक्षक अहवाल कंपनीची वेबसाइट वर उपलब्ध आहे व सीडीएसए साइट <u>www.evotingindia.com</u> वर एजीएमच्या ठरावांवर जारी दोन कार्यदिवशी दि. १४ सप्टेंबर, २०२३ रोजी रीएसई लिमिटेड यांना सभासदांनी संपर्क साधावा.

> मंडळाच्या आदेशान्व व्हीएक्सएल इन्स्टमेंट्स लिमिटेडकरित साची श्रीकमार लाखोटिय कंपनी सचिव व अनुपालन अधिकार

दूर. ०२५०-६०९८३३३ फॅक्स : ०२५०-२५२८६०२ ई-मेल : ayurvedganga@gmail.com वेबसाइट: www.ayurvedganga.com ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, बुक क्लोजर व ई-मतदान माहिती

वसूली अधिकारी

वसई विकास सहकारी बँक लि.

मुचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, दि. १६ सप्टेंब ४०१ ३०५ येथे १२.३० वा. सदर सभेच्या सूचनेमध्ये निर्देशित व्यवहारांवर विचार विनीमय करण्याकरिता सूचनेग ध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर व्यवहार करण्याकरिता सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना आयोजित केली आहे. कंपनीचे सभासद यांना याद्वारे सूचित करण्यात येते की, कंपनी व्यवस्थापक व प्रशासन (सुधारणा) नियम, २०१५ व्या नियम २० सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ व एलओडीआर विनियमन, २०१५ च्य विनियमन ४४ अंतर्गत याद्वारे सचित करण्यात येते की. सभासदांना सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे प्रदानित ईलेक्टॉनिक मतदान प्रणाली (परोक्ष ई–मतदान) चा वापर करून एजीएमच्या सुचनेमध्ये सर्व ठरावांवर विचार विनिमय करून प्रदान केली आहे.

एखादी व्यक्ती ज्यांचे नाव सभासदांचे रजिस्ट्रर/ लाभार्थी मालक यांच्यासह उपलब्ध आहे त्यांना निर्धारित तारीख अर्थात शनिवार, दि. ०९ सप्टेंबर, २०२३ रोजी सभासदांना ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात सभासदांना कंपनी/ डिपॉझिटरीज गंच्यासह नोंदणीकृत ईमेल आयडीवर सुविधा दिली आहे. परोक्ष ई-मतदान माहितीकरिता सभासद एजीएग पूचनेमध्ये निर्देशित केली आहे.

एखाद्या व्यक्तीने जर कंपनीचे शेअर्स धारक आहे व कंपनीचे सभासद बनू इच्छित आहेत त्यांना वार्षिक अहवात कंपनीद्वारे ईलेक्टॉनिकली पाठविण्यात आला आहे व निर्धारित तारीख अनुसार युजर आयडी व पासवः helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून प्राप्त करावे. युजर आयडी व) पासवर्ड प्राप्त करण्याकरिता एजीएमची सूचना अनुसार कंपनीची वेबसाइट <u>www.ayurvedaganga.com</u> वर उपलब् आहे. सभासदांनी परोक्ष ई-मतदान मार्फ त्यांचे मतदान वार्षिक अहवालाची प्रत पाठवावी

तभासदांना सुचित करण्यात येते की, ए) कंपनीने एजीएमच्या सुचनेची पाठवणी २२ ऑगस्ट, २०२३ रोजी विहित मोड मार्फत केली आहे. बी) परोक्ष ई-मतदान कालावधीची सुरुवात बुधवार, दि. १३ सप्टेंबर, २०२३ रोजी स .०० वा. सुरु होत आहे व शुक्रवार, दि. १५ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं. ५.०० वा. बंद होत आहे. सी) परोक्ष -मतदान ५,०० नंतर ई-मतदान मोड्यल सीडीएसएल द्वारे मतदानानंतर अकार्यरत करण्यात येईल. ई-मतदा . सदर तारीख व वेळेनंतर करता येणार नाही. डी) एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइ www.ayurvedaganga.com वर प्रसिद्ध केला आहे. ई) ई-मतदानासह कोणत्याही चौंकशी, तक्रारीकरिता सभासदांनी Frequently Asked Questions (FAQs) व ई-मतदान युजर मॅन्युअल व

उपलब्ध <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> डाउनलोड सेक्शन अंतर्गत संपर्क साधावा. ारोक्ष ई–मतदान व ई–मतदानाचा अहवाल एजीएम परि नेरीक्षक अहवाल कंपनीची वेबसाइट वर उपलब्ध आहे : सीडीएसएल वेबसाइट www.avurvedaganga.com वर एजीएमच्या घोषणा तारखेपासन दोन कार्यरत दिवसांच्या आत सूचित करावे व अहवाल स्टॉक एक्सचेंज सह सूचित केला जाईल.

पुढे सूचना देण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ अंतर्गत व अन्य लागू तरतूदी सह सभासदांच जिस्ट्र व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स रविवार, दि. १० सप्टेंबर, २०२३ ते शनिवार, दि. १६ सप्टेंबर, २०२ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान एजीएमच्या हेतुकरिता बंद राहिल.

संचालक मंडळाच्या आदेशान्व

डीआयएन : ०००७७०२६

गंगा फार्माक्यटिकल्स लिमिटेः सही/ भारत शर्मा ठिकाण : विरार व्यवस्थापकीय संचालव

दि. २२ ऑगस्ट, २०२३

ग्लांस फायनांस लिमिटेड

सीआयएनः एल६५९२०एमएच१९९४पीएलसी०८१३३३ नोंदणीकृत पत्ताः ७, किताब महल, १९२ डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई ४००००१ दूरध्वनी क्र.: ०२२ ४०६६६६७५, ई-मेल : glance@glancefinance.in

२९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-व्होटिंग ची सूचना

- सभा, कंपनी कायदा, २०१३ आणि त्या अंतर्गत करण्यात आलेल्या नियमावली, सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन आणि डिसक्लोइरि रिक्वायरमेंटस) नियमावली २०१५ च्या लागू असलेल्या तरतुदी (फेरफार केलेल्या) (लिस्टिंग ऑब्लीगेशन) सह वाचल्या जाणाऱ्या कंपनी व्यवहार मंत्रालयहारे जारी करण्यात आलेल्या साधारण परीपत्रक क. १०/२०२२ दिनांकित डिसेंबर २८, २०२२ आणि एमसीएद्वारे पृवी जारी करण्यात आलेल्या परिपत्रके आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी) द्वारे जारी करण्यात आलेल्या परिपत्रक क. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांकित जानेवारी ०५, २०२३ च्या अनुषंगाने २९ एजीएमच्या सुचनेमध्ये देण्यात आलेल्या विश्यानावर विचार करण्यासाठी
- उपरोक्त नमूद केलेल्या परिपत्रकांचे पालन करून, २९ व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉडिसटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवले जात आहेत. २९ व्या एजीएमची सूचना आणि २०२२-२३ आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल कंपनीच्या संकेतस्थळावर म्हणजेच www.glancefinance. in उपलब्ध करून दिला जार्डल आणि स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसई लिमिटेड (www.bseindia
- ज्या सदस्यांचे ई मेल आयडी एजीएम सचना/वार्षिक अहवाल मिळविण्यासाठी आणि/किंवा या सचनेमध्ये
- नमूद केलेल्या ठरावांवर ई-मतदानासाठी लॉगिन क्रेडेन्शियल्स मिळविण्यासाठी नोंदणीकृत नाहीत अशा सदस्यांसाती ईमेल पत्ते नोंदणी करण्याची पद्धतः प्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणार्या सदस्यांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी त्यांची
 - रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट, या संदर्भात मदतीसाठी मे. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ("लिंक इनटाइम") संपर्क करू शकतात. ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचे ई— आयडी नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती केली जाते की त्यांनी त्यांच्या डीपी कडे शेअर्स डलेक्टॉनिक स्वरूपात ठेवल्यास आणि त्यांच्याकडे शेअर्स भौतिक स्वरूपात
- सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायांवर त्यांचे मत देण्याची सुविधा असेल. कंपनीने एजीएम साठी रिमोट ईं-व्होटिंगची सुविधा देण्यासाठी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत एक व्यवस्था केली आहे.
- ई-वोटिंग कालावधीत आणि एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंगदारे मत देण्याची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली जाईल, जी कंपनीच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध केली जाईल. ९५ सप्टेंबर २०२३ च्या कट-ऑफ तारखेनुसार (रेकॉर्ड तारीख) प्रत्यक्ष किंवा अभौतिक रवरूपात शेअर्स धारण केलेले सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. वार्षिक अहवाल पाठवल्यानंतर आणि पुस्तक बंद होण्यापूर्वी ज्या सदस्यांनी शेअर्स विकत घेतले आहेत ते इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाचाँ हक्क बजावण्यासाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड जारी करण्यासाठी
- कपनाच्या वाषक सक्ताबारण त्वाच्या उद्यान प्रशासकर रिकस्टर बंद राहतील. दिवसांसह) कंपनीचे सदस्य नेंदणी आणि शेअर ट्रान्सफर रिकस्टर बंद राहतील. संचालक मंडळाच्या आंदेशाहारे

ग्लांस फायनांस लिगिटेड, करीता सही/- नरेंद्र कर्नावट

हामोंनी कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड

सीआयएन: एत्रहण १२०एमएच १९९४ पीएलसी १८८ १८० नोंदणीकृत कार्यात्य पत्ताः ८ ए.८ वा मजला, ॲस्ट्रल सेंटर, ४७०/बी, एन. एम. जोशी मार्ग, चिंचपोक्नळी – पश्चिम मुंबई ,महाराष्ट्र ४०००९९ भारत संकेतस्थळ : www.hcsl.co.in ई – मेल आयडी : harmonycapital03@gmail.com

२९ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, रिमोट ई व्होटिंग माहिती आणि बुक क्लोझर

सूचना याद्वारे दिली जाते की हार्मनी कॅपिटल सर्विहरोस लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) कायदा, २०१३ (अधिनियम) च्या लागू तरतृदी आणि त्याखाती तयार केतेत्या नियमांचे पातन करून आणि वेळोवेळी जारी केतेते परिपत्रक, अनुक्रमे कॉपॉरेट न्यवहार मंत्रातयाने जारी केतेते परिपत्रक («एमसीए परिपत्रक») आणि एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केत्यानसार न्यवसाय न्यवहार करण्यासाठी हिहडिओ-कॉनफरनिसंग्रहतर ऑडिओ-हिहन्यअत माध्यमाद्वारे (व्हिसी/ओएव्हीएम) द्वारे मंगळवार ९९ सप्टेंबर २०२३ रोजी दूपारी ०९:०० वा.

- एजीएमची सूचना आणि कंपनीच्या ३१ मार्च २०२३ रोजी संपतेत्या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवाताच्या इतेक्टॉनिक प्रती सर्व सदस्यांना पाठवत्या गेत्या आहेत. ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/आस्टीए/डिपॉझिटरी सहभागी(चे) यांच्याकडे नोंद्रणीकृत आहेत. कट-ऑफ तास्स्रेता म्हणजे, ९८ ऑगस्ट, २०२३. कृपया तक्षात ठैवा की सभासदांना एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाताची भौतिक प्रत एमसीए परिपत्रकादारे पाठविती गेती आहे. सचना आणि वार्षिक अहवात देखील उपलब्ध असतील आणि कंपनीच्या www.hcsl.co.in वेबसाइटवरून डाउनलोड केले जाउ सदस्याद्वारे मत देण्याची सुविधा («ई-वोटिग») लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे
- प्रदान केली जाईल आणि त्याची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सचनेमध्ये प्रदान केली आहे रिमोट ई-व्होटिंग कालावधी ९६ सप्टेंबर २०२३ (स. ०९:०० वा) रोजी सुरू होईल आणि १८ सप्टेंबर, २०२३ (सायं. ०५:०० वा.) रोजी संपेल या कालावधीत, कंपनीचे सदस्य, श्रॉतिक स्वरूपात किवा अभौतिक स्वरूपात शेअर्स धारण करतात. ९२ सप्टेंबर २०२३ च्या कट ऑफ तारखेनुसार, रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा एजीएमच्या वैळी ई-व्होटिगद्वारे त्यांचे मत दैऊ शकतात. वैयक्तिकरित्या सहभागी झालेट्या सटस्यांची गणना अधिनियमाच्या कतम १०३ अंतर्गत कोरम मोजण्यासाठी केती जाईत. जे सभासद भौतिक/इतेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करत आहेत आणि त्यांचे ई-मेल पत्ते
- कंपनी त्यांच्या संबंधित डिपोंझिरटी पार्टिसिप्ट्सिकडे नोंद्रणीकृत नाहीत, त्यांना विनंती आहे की त्यांनी थोग्य स्वाक्षरी केतेत्या पत्राची स्कॅन केतेती प्रत पाठवून तवकरात तवकर त्यांच्या ई-मेल पत्याची नोंदणी करावी. सदस्यांद्वारे त्यांचे नाव, पूर्ण पत्तां, फोलिओ क्रमांक, कंपनीकडे असतेल्या शेअर्सची संख्या तसेच पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत आणि खातीतपैकी कोणत्याही एका कागदपत्राची स्वयं-प्रमाणित स्कॅन केतेती प्रत नमद करणे उदा. आधार कार्ड, डायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड, पासपोर्ट, युटिलिटी बिल किवा इतर कोणतेही सरकारी वार्षिक अहवात २०२२-२३ प्राप्त करण्यासाठी कंपनीकडे नोंटणीकत सदस्याच्या पत्याच्या पुराव्याच्या समर्थनार्थ दस्तऐवज एजीएम सूचनेसह harmonycapital03@gmail.com वर ईमेलद्वारे. डिमॅट फॉर्ममध्येशेअर्सधारणकरणारे सदस्य त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्रससोवत त्यांचा ईमेल ॲडेस अपडेट करू शकतात. एजीएमच्या सचनेमध्ये भागधारक रिमोट ई-व्होटिगदारे किंवा एजीएमच्या वेळी ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत कोणत्या प्रदतीने देऊ शकतात यासंबंधीच्या सूचना आहेत.
- बुधवार, ९३ सप्टेंबर, २०२३ ते मंगळवार, ९९ सप्टेंबर,२०२३ (दोन्ही दिवस धरून) पर्यत कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हरुतांतरण प्रस्तके बंद राहतील ९. ए.जीएमची सूचना आणि २०२२-२३ साठी आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवात योग्य कातावधीत तागू

व्यवस्थापकीय संचालक आणि सीएफओ

. हार्मोनी कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड करीता

संपर्क साधु शकतात.

दिनांक : 22 ऑगस्ट 2023

ठिकाण: मुंबई

असतेल्या तरतुदींनुसार सदस्यांना पाठवती आहे.

अतिश शर्मा

दिनांकः २१.०८.२०२३ ठिकाणः मुंबई Mira Road East, Thane 401107

नोटीसीव्हारे तमाम जनतेस कळविण्यात येते कि माझे अशिल श्रीमती प्राची प्रकाश साने, हे फ्लॅट नं. सी/४०५ चौथा मजला, मयुरेश्वर को. ऑ. हा.. सो. लि., विव जांगिड कॉम्प्लेक्स्, मनवेलपाडा तलाव, विरार (पुर्व), ता. वसई, जि. पालघर या मिळकतीचे मालक आहेत. सदर

पलॅटगे शेअर्स् नं. ८ ३, डिस्टीग्टीव्ह नं. ४११ ते ४१५ असे कै. प्रकाश भालचंद साने हे फ्लॅट नं. सी/४०५. या मिळकतीचे एकमेव मालक होते. माझ्या अशिलाचे पती कै. प्रकाश भालचंद्र साने यांनी सदर फ्लॅट मे. जे. आर इन्टरप्रायझेस याच्याकड़न दिनांक १४/०७/२०११ रोजी विकत घेतला आहे. सदर करारनाम्याचे रजिस्टेशन दिनांक १४/०७/२०११ रोजी वसई- २ येथे रजिस्टेशन क

०८६०४/२०११ या कमांकावर झालेले आहे. कै. प्रकाश भालचंद्र साने यांचे निधन दिनांक २६/०६/२०२१ रोजी शिरगांव, हनुमान मंदिर जवळ, विरार (पुर्व) येथे झाले. त्यांच्या पश्च्यात सदर मिळकतीचे कायदेशीर वारस श्रीमती प्राची प्रकाश साने (मयत व्यक्तीची पत्नी), कु. आर्यमन प्रकाश साने (मयत व्यक्तीचा मुलगा) व कु. अमिषा प्रकाश साने (मयत व्यक्तीची मुलगी) हया आहेत.

श्रीमती प्राची प्रकाश साने यांनी फ्लॅट व शेअर्स नावाक करण्यासाठी अर्ज, दोन्ही मुलांचे नाहरकत प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रे देवन सोसायटीची प्रक्रिया चाल केली आहे. सोसायटीने सदर फ्लॅट व फ्लॅटचे शेअर्स प्रक्रिया चालू केली आहे.

तरी सदर मिळकतीवर कोणाही इसमाचा अथवा संस्थेचा कोणत्याही प्रकारे हक्क दावा. अधिकार वा हितसंबंध असल्यास तशा व्यक्ती अथवा संस्थेने सदर नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासन १४ दिवसांच्या मदतीचे आत निम्नस्वाक्षरीकार याचेकडे कागदोपत्री पराव्यासह खालील पत्यावर लेखी कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही, कोणताही हक्क दावा, अधिकार वा हितसंबंध नाहीत व असल्यास ते सो इन दिले आहेत.

५. वर्तक हॉल, पहिला मजला, आगाशी रोड, विरार पश्चिम, ता. वसई, जि. ठाणे, ४०१३०३.

Notice is hereby given to the Public that the Chain Agreements includin

Agreement for Sale dated 21/12/1992 executed between M/s. Shah & Dattan Associates and 1st Purchaser/s Ma Tukaram Bhau Patil; Agreement for Sale dated 21/07/1994 executed between 1 Purchaser/s Mr. Tukaram Bhau Patil and 2nd Purchaser/s Mr. Kirtipal Vrajlal Shah Deed of Sale dated 30/07/2002 executed between 2nd Purchaser/s Mr. Kirtipa Vrajlal Shah and 3st Purchaser/s Mrs Vaneeta Sunilkumar Jain registered vide Declaration dated 15/01/2007 under Reg. No. TNN4-464-2007 for the flat being Flat No. C-41, 4th floor, Mira Park New Mira Paradise C.H.S. Ltd., Nea Petrol Pump, Mira Bhayander Road Mira Road (E), Dist: Thane (Said Flat) have been lost/misplaced. All th persons are hereby informed that not to carry on any transaction on the basis of said missing documents. On behalf of my client, Mr. Ambalal B. Suthan (present owner), the undersigned advocate hereby invites any kind of claims alongwith the relevant proof within 14 days from the date of this notice. Incase no claims are received within stipulated period, it shall be assumed that there are absolutely no claims by virtue of lost agreements and

Place: Mira Road, Thane Date: 23rd August 2023 A. Karim Advocate High Court 004, B-31, Amrapali Shanti Nagar, Sector 11, Near TMT Bus Stor Mira Road East, Thane 401107

incase of any it is deemed to be waived

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the Public that the original Registration Receipt of

Document No. PBBM-302-1987 dated 27/01/1987 for the agreement for sale dated 24/11/1986 executed between M/s. Shree Noor Builders and 1 Purchaser Mr. Vyankatesh Digamber Patil for the flat being Flat No. Bldg. No. C-2, Third floor, Mira C.H.S. Ltd., Bombay Ahmedabad Highway, Mira Road (E). Dist: Thane, has been lost/ misplaced. All the persons are hereby informed that not to carry on any transaction on the basis of said missing documents. On behalf of my clients Mr Sumeet Vvankatesh Patil (present owners), the undersigned advocate hereby invites any kind of claims alongwith the relevant proof within 14 days from the date of this notice. Incase no claims are received within stipulated period, it shall be assumed that there are absolutely no claims by the virtue of lost registration receipt and incase of any i is deemed to be waived off.

Place: Mira Road, Thane Date: 23rd August 2023 A. Karimi Advocate High Court 004, B-31, Amrapali Shanti Nagar, Sector 11, Near TMT Bus Stop, Mira Road East, Thane 401107

PUBLIC NOTICE Notice is hereby given that Ramesh Mangilal Sharma, the joint owner of

Flat No. 103, 1st floor, B wing Panchratna Apartment, Evershine City Near Saibaba Mandir, Vasai East, Palghar 401208, expired on 16/07/2019 On behalf of my clients, Mrs. Renuka Ramesh Sharma w/o. Late Ramesh Mangilal Sharma and Ms. Saakshi Ramesh Sharma d/o. Late Ramesh Mangilal Sharma, the undersigned advocate hereby invites claims or objections from other heir/s or claimant/s or objector/s for the transfer of the shares and interest of the deceased member in the said flat within a period of 14 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claim/objection. If no claims objections are received within the period prescribed above, my clients shall be at the liberty to deal with the shares and interest of the deceased member in the manner they deem fit. Place: Mira Road, Thane

Date: 23rd August 2023 A. Karimi Advocate High Court 004, B-31, Amrapali Shanti Nagar, Sector 11, Near TMT Bus Stop,

संकेतस्थळ : www.glancefianance.in

सूचना ह्याद्वारे देण्यात येत आहे की ग्लांस फायनांस लिमिटेडच्या सदस्यांची २९ वी वार्षिक सर्वसाधार

- com) च्या संकेतस्थळावरून प्राप्त करता येईल. सदस्य केवळ व्हिसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात आणि सहभागी होऊ शकतात, ज्याचा तपशील कंपनी २९ त्या एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आला आहे. व्हिसी/ओएसीएम द्वारे एजीएमला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत कोरम
 - भाग धारणा डीमटेरियल फॉर्ममध्ये रूपांतरित करण्याचा विचार करावा. सदस्य कंपनी किंवा कंपनीचे
 - भसल्यास लिंक इन टाईम सोबत नोंदणी करावी. रिमोट ई-कोटिंग (डलेक्टॉनिकली) हारे मत देण्याची पद्धतः
 - कंपनीशी संपर्क साधू शकतात. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने १६ सप्टेंबर २०२३ पासून २३ सप्टेंबर २०२३ (दोन्ही